



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक ३६]

गुरुवार, जून ७, २०१८/ज्येष्ठ १७, शके १९४०

[पृष्ठे ३, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ६७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०.—भारतीय दंड संहिता, १८६० आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३, महाराष्ट्र राज्यास लागू असताना यांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.	पृष्ठे १-३
--	---------------

दिनांक ३१ मे २०१८ रोजी मा. राष्ट्रपतींनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत,
प्रभारी सचिव (विधि विधान),
महाराष्ट्र शासन,
विधि व न्याय विभाग.

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०.

(मा. राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर “ महाराष्ट्र शासन राजपत्रात ” दिनांक ७ जून २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

भारतीय दंड संहिता, १८६० आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३, महाराष्ट्र राज्यास लागू असताना यांमध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम.

१८६० चा ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, भारतीय दंड संहिता, १८६० आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३, महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्यांमध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या अडुसष्टाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-

(१)

प्रकरण एक

प्रारंभिक

संक्षिप्त नाव. १. या अधिनियमास, भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१७, असे म्हणावे.

प्रकरण दोन

भारतीय दंड संहिता, १८६० याची सुधारणा.

सन १८६० चा अधिनियम क्रमांक ४५ याच्या कलम ३३२ ची सुधारणा. २. भारतीय दंड संहिता, १८६०, महाराष्ट्र राज्यास लागू असताना (यात यापुढे, या प्रकरणात, ज्याचा १८६० चा निर्देश "उक्त संहिता" असा करण्यात आला आहे), याच्या कलम ३३२ मध्ये "तीन वर्षेपर्यंत" या मजकुराऐवजी, ४५. "पाच वर्षेपर्यंत" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

सन १८६० चा अधिनियम क्रमांक ४५ याच्या कलम ३५३ ची सुधारणा. ३. उक्त संहितेच्या कलम ३५३ मध्ये, "दोन वर्षेपर्यंत" या मजकुराऐवजी "पाच वर्षेपर्यंत" हा मजकूर दाखल करण्यात येईल.

प्रकरण तीन

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ याची सुधारणा.

सन १९७४ चा अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ३०९ ची सुधारणा. ४. फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३, महाराष्ट्र राज्यास लागू असताना, (यात यापुढे, या प्रकरणात, १९७४ चा ज्याचा निर्देश "फौजदारी प्रक्रिया संहिता" असा करण्यात आला आहे), याच्या कलम ३०९ मध्ये, विद्यमान २. परंतुकानंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :—

“परंतु आणखी असे की, जेव्हा भारतीय दंड संहितेच्या कलम ३३२ किंवा ३५३ खालील एखाद्या अपराधाशी संबंधित चौकशी किंवा न्यायचौकशी सुरू असेल तेव्हा अशी चौकशी किंवा न्यायचौकशी ही शक्यतो आरोपपत्र दाखल झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्यात येईल.”.

सन १९७४ चा अधिनियम क्रमांक २ याच्या पहिल्या अनुसूचीची सुधारणा. ५. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये, "एक—' भारतीय दंड संहिते ' खालील अपराध", या शीर्षाखालील,—

(एक) कलम ३३२ च्या संदर्भातील नोंदीऐवजी, पुढील नोंद दाखल करण्यात येईल :—

“ ३३२. लोकसेवकाला	५ वर्षांचा	दखलपात्र	अजामिनपात्र	सत्र
त्याच्या	कारावास			न्यायालय.”;
कर्तव्यापासून	किंवा			
धाकाने	द्रव्यदंड,			
परावृत्त	किंवा			
करण्यासाठी	दोन्ही.			
इच्छापूर्वक				
दुखापत				
पोचवणे.				

(दोन) कलम ३५३ च्या संदर्भातील नोंदीऐवजी, पुढील नोंद दाखल करण्यात येईल :-

“ ३५३. लोकसेवकाला ५ वर्षांचा दखलपात्र अजामिनपात्र सत्र
त्याचे कारावास न्यायालय. ”.
कर्तव्य पार किंवा
पाडण्यापासून द्रव्यदंड,
धाकाने परावृत्त किंवा
करण्यासाठी हमला दोन्ही.
किंवा फौजदारीपात्र
बलप्रयोग करणे.